

October 22, 2021

<b>The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051. Tel No.: 2659 8235 NSE Symbol: IIFLSEC</b>	<b>The Manager, Listing Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400001. Tel no.: 22721233 BSE Scrip Code: 542773</b>
--	--

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication - Financial Results of IIFL Securities Limited**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Unaudited Financial Results of IIFL Securities Limited, for the quarter and half year ended September 30, 2021 published in Free Press Journal (English) and Nav Shakti (Marathi) newspapers on October 22, 2021.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For IIFL Securities Limited



**Meghal Shah  
Company Secretary**

Email ID: [secretarial@iifl.com](mailto:secretarial@iifl.com)

Encl: as above



**IIFL Securities Limited**

Corporate Identity Number: **L99999MH1996PLC132983**

**Regd. Office:** IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604  
Tel: (91-22) 3929 4000/ 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: [secretarial@iifl.com](mailto:secretarial@iifl.com) • Website: [www.iiflsecurities.com](http://www.iiflsecurities.com)



## Tender Notice

The Maharashtra State Electricity Distribution Company Ltd. (MSEDCL), represented by The Chief Engineer, (Nashik Zone) wishes to intend to call tender for "New Substation & Additional Power Transformer works in Ahmednagar Circle under Nashik Zone under Ag Policy 2020 Scheme in Ahmednagar Circle under Nashik Zone as a one-time activity and as described in the Bidding Data under single point responsibility "Contracts" as defined in the bid document on MSEDCL tender Website.

Sr. No.	Circle	Tender No.	Scheme	Tender Amount Rs. Lakh
1.	Ahmednagar	CE/NSKZ/ACF/T-07/2021-22	Ag Policy 2020	1367(Ex GST)

- Date of Availability of Bidding Documents on MSEDCL e-tendering Website:- 21/10/2021 onwards.
- Last Date & time (Hours) for submission of Bid :- 12/11/2021 up to 23.55 Hrs.
- For further details of Invitation for Bids & Bid Documents please visit our website: <https://etender.mahadiscom.in/eatApp/>

**HO PR No: -346** **Chief Engineer (NSKZ) MSEDCL, Nashik Zone.**

## TATA MOTORS FINANCE LIMITED

Registered Office : Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4<sup>th</sup> Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001  
Corporate Identity Number: U45200MH1989PLC050444  
Website: www.tmf.co.in

### Statement of financial Results for the quarter ended September 30, 2021

(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended September 30,		Year ended March 31,
		2021 Audited	2020 Audited	2021 Audited
1	Total Income from Operations	1044,21.33	932,73.99	3846,44.47
2	Profit before tax for the period/year	447,11.35	54,87.34	219,11.03
3	Profit after tax for the period/year	400,31.31	36,84.08	249,67.63
4	Total Comprehensive income for the period / year (comprising profit for the period / year (after tax) and other comprehensive income (after tax))	371,42.91	13,11.81	461,78.43
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100/- per share)	608,27.69	608,27.69	608,27.69
6	Reserves excluding revaluation reserves	4048,03.81	2945,72.44	3873,04.69
7	Net worth	4656,31.50	3554,00.13	4481,32.38
8	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.18	0.14	0.13
9	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
10	Debt Equity Ratio	5.91:1	8.11:1	6.94:1
11	Earnings Per Equity Share (face value of ₹ 100/- each) (for continuing and discontinued operations)	44.20	4.37	26.21
12	Capital Redemption Reserve	44.20	4.37	26.21
13	Debt Redemption Reserve	-	-	-

- Notes:-**
- The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the "RBI") is a subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important - Core Investment Company (CIC) and registered with the RBI.
  - The above financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/ applicable.
  - The above audited financial results have been reviewed by the Audit Committee on October 18, 2021 and approved by the Board of Directors at its meeting held on October 20, 2021.
  - The Company is primarily engaged in the business of financing and there are no separate reportable operating segments identified as per the Ind AS 108 - Segment Reporting.
  - The Company has paid final dividend for FY 2020-21 of ₹ 6.05 per share (6.05%) on equity shares of ₹ 100 each, ₹ 8.2 per share (8.2%) on cumulative, non-participating Compulsorily convertible preference share of ₹ 100 each, ₹ 10 per share (10%) on cumulative, non-participating Compulsorily convertible preference share of ₹ 100 each, ₹ 10 per share (10%) on non-cumulative, non-participating Compulsorily convertible preference share of ₹ 100 each on September 3, 2021.
  - The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in).
  - The statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the company (www.tmf.co.in).

For **TATA MOTORS FINANCE LIMITED**  
Samrat Gupta  
**Managing Director & CEO**  
(DIN - 07071479)



## NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

(Multistate Scheduled Bank)  
Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

### SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002

(for immovable property)

WHEREAS the undersigned being the Authorised officer of the **New India Co-operative Bank Ltd.** under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.06.2021 calling upon the Borrower, **M/s. Max & Co. - Prop. Mr. Shekhar Budharam Solanki**, to repay the amount mentioned in the Notice being **Rs.40,82,632.41 (Rupees Forty Lakh Eighty Two Thousand Six Hundred Thirty Two & Paise Forty One Only)** under Cash Credit facility together with future interest @12.75% p.a thereon compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a w.e.f. 01.04.2021 till the date of payment within 60 days from the date of receipt of the Notice. M/s. Max & Co. - Prop. Mr. Shekhar Budharam Solanki, having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Sureties/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of property/Assets described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rules on **20th October 2021**.

The Borrower/Sureties/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **New India Co-operative Bank Ltd.** for an amount of **Rs.40,82,632.41** inclusive of interest upto 31.03.2021 with future interest @12.75% w.e.f. 01.04.2021, costs and charges thereon.

**Description of the Property**

Flat No.B/501, 5th Floor, Building No.2B known as Om Shivai (SRA) CHS Ltd., situated at Devi Pada, opp. Gaodevi Temple, Borivali East, Mumbai -400 056. (adm.area 270 sq.ft carpet equivalent to 30.12 sq.mtrs. Built Up) owned by Mr. Shekhar Budharam Solanki.

sd-  
Authorised Officer,  
**NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.**

Place: Mumbai  
Date: 20.10.2021.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our client is negotiating to purchase from Sanjay Rasiklal Shah, Meena Shailesh Javeri, Priyanka Bhavesh Javeri, Deepa Vimlesh Shah and Vimlesh Harilal Shah, (Owners) all their respective share, right, title and interest in respect of land bearing Plot No. 350A of Suburban Scheme No. 7, CTS No. E/387/B of Bandra E-Ward, admeasuring 377.1 sq. mtrs. or thereabouts together with the benefit of construction laid out on account of area lost in road set back admeasuring 66 sq. mtrs., and together also with benefit of Development Rights Certificate loaded on the property to the extent of 310 sq. mtrs., and constructed area of 754.2 sq. mtrs., situate in the Registration Sub-District of Mumbai Suburbantogtherwith the building constructed there known as 'Landmark/Shagun Plaza'(hereinafter referred to as the said 'Property').

The said Owners have informed our client that they have misplaced the originals of the title deeds listed in Schedule hereunder and the Owners have been unable to trace/locate the same even after conducting diligent search for the same. The Owners have represented to our client that the original documents have not been submitted to any Bank and/or financial institution for creating mortgage on the said Property.

Any person having any claim against, in to or upon the said Property or any part thereof by way of sale, transfer, lease, leave and license, gift, possession or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at their office at Swagatam, 4<sup>th</sup> Floor, Plot No. 141, S.V. Road, Opp. Khar Police Station, Khar (West), Mumbai-400052, within 14 days from the date hereof failing which our client shall complete the transaction without reference to the claim and/or objection and the claim and/or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned.

### SCHEDULE OF MISPLACED TITLE DEEDS

Sr No.	Type of document	Date of document	Vendor	Purchase
1.	Deed of Conveyance	10 <sup>th</sup> July 2001	Rajani N. Sanglikar	Sahasra Properties Private Limited
2.	Deed of Conveyance	17 <sup>th</sup> July 2001	Meena N. Vaidya	Sahasra Properties Private Limited
3.	Deed of Conveyance	17 <sup>th</sup> July 2001	Shalini G. Thakare	Sahasra Properties Private Limited
4.	Deed of Conveyance	17 <sup>th</sup> July 2001	Sadanand J. Diwadkar, Manish S. Diwadkar, and Medha A. Walavalkar	Sahasra Properties Private Limited
5.	Deed of Conveyance	17 <sup>th</sup> July 2001	Rajeev M. Randive	Sahasra Properties Private Limited
6.	Deed of Conveyance	10 <sup>th</sup> August 2001	Saudamini R. Ambegaonkar	Sahasra Properties Private Limited
7.	Deed of Conveyance	19 <sup>th</sup> December 2001	Sharayu S. Gupte	Sahasra Properties Private Limited
8.	Deed of Conveyance	27 <sup>th</sup> December 2001	Sunil M. Randive	Sahasra Properties Private Limited
9.	Deed of Conveyance	29 <sup>th</sup> May 2003	Ramesh V. Gupte	Sahasra Properties Private Limited
10.	Articles of Agreement	28 <sup>th</sup> June 2001	Sanjeev S. Gupte	Sahasra Properties Private Limited
11.	Deed of Conveyance	29 <sup>th</sup> May 2003	Sanjeev S. Gupte	Sahasra Properties Private Limited
Sr. No.	Type of document	Date of document	Party 1	Party 2
12.	Articles of Agreement	February, 2002	Sahasra Properties Private Limited	Maya Paranjpe
13.	Memorandum of Understanding	31 <sup>st</sup> January, 2015	Mahendra Vadilal Shah, Harilal Ramchandra Shah, Sanjay Rasiklal Shah, Meena Shailesh Javeri and Priyanka Bhavesh Javeri	Karad Janata Sahakari, Bank Ltd.

Dated this 21st day of October, 2021 For **Divya Shah Associates**  
Partner

## NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK

### ELECTRICAL MECHANICAL DEPARTMENT

Nashik Municipal Corporation e-Tender No.18 (2021-22) invites bids for Seven work. The detailed tender notice & tender document would be available on [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) from 25/10/2021 to 08/11/2021.

-Sd/-  
Superintending Engineer  
Electrical-Mechanical Department  
पाणी अडवा, पाणी जिरवा... Nashik Municipal Corporation

CIN: L51900MH1983PLC029643  
Registered Office: Arihant Aura, B Wing, 25th Floor, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400 705 | Tel: 022 - 62493333  
E-Mail: info@asinet.in, investor@asinet.in  
Website: www.asinet.in

### Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2021

Y - o - Y Change

	30.09.2021	30.06.2021	30.09.2020
REVENUE	36.8%	↑	
EBITDA	53.5%	↑	
PAT	180.4%	↑	
EBITDA Margin	249 bps	↑	
PAT Margin	676 bps	↑	

(₹ in Lakhs except EPS)

Particulars	Quarter Ended		
	30.09.2021	30.06.2021	30.09.2020
Total Income from Operations (net)	8,814.78	8,463.83	6,443.10
Net Profit / (Loss) from Ordinary activities after Tax	1,163.43	828.43	414.94
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Non Controlling Interest)	1,201.95	781.62	225.28
Equity Share Capital	4,116.00	4,116.00	4,116.00
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year	-	-	-
Earning Per Share (of ₹ 10/- each)			
Basic:	2.92	1.90	0.55
Diluted:	2.92	1.90	0.55

- NOTICE**
- The Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 20, 2021. The above results have been reviewed by the statutory auditor of the Company. The Audited consolidated financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
  - Financial Results of Arihant Superstructure Limited (Standalone Information):

(₹ in Lakhs except EPS)

Particulars	Quarter Ended		
	30.09.2021	30.06.2021	30.09.2020
Total Income*	4,657.42	3,064.21	2,339.90
Profit/(Loss) Before Tax	1,582.76	784.25	(102.47)
Profit/(Loss) After Tax for the period	1,298.40	739.41	(99.52)
EPS	3.15	1.80	(0.24)

\*Includes Revenue from operations and Other Income.

(₹ in Lakhs)

Particulars	Net Worth		Profit After Tax (PAT)	
	30.09.2021	30.06.2021	30.09.2021	30.06.2021
Arihant Superstructures Ltd.	13,761.77	1,298.40		
Arihant Vatika Realty Pvt. Ltd.	4,111.85	62.75		
Arihant Abode Ltd.	41.70	17.60		
Arihant Gruhinman Pvt. Ltd.	(18.04)	(0.22)		
Arihant Aashiyana Pvt. Ltd.	2,003.16	(176.66)		
<b>Total</b>	<b>19,900.44</b>	<b>1,201.87</b>		

- The Subsidiaries considered in the Consolidated Financial Statements as at September 30, 2021 are namely Arihant Abode Ltd (60%), Arihant Vatika Realty Pvt. Ltd (60%), Arihant Gruhinman Pvt. Ltd (60%), and Arihant Aashiyana Pvt. Ltd (60%).
  - The Company has only One Business Segment, disclosure under Ind AS 108 on "Operating Segment" as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013.
  - In terms of the Accounting Policy for revenue recognition, estimates of revenues and costs are reviewed periodically by the management and the impact of any change in such estimates are recognized in the period in which such changes are determined.
  - The Group has assessed the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of Receivables, Inventories, Investments and other assets / liabilities. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the Group as at the date of approval of these financial results has used Internal and external sources of information. As on current date, the Group has concluded that the Impact of COVID-19 is not material based on these estimates. Due to the nature of the pandemic, the Group will continue to monitor developments to identify significant uncertainties in future periods, if any.
  - Figures for Previous Period have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary.
  - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges Website viz. www.bseindia.com & www.nseindia.com. The same is also available on the Company's Website viz. www.asinet.in
- Date: 20th October 2021 Ashok Chhajjar  
(Chairman & Managing Director)
- Place: Navi Mumbai

### PUBLIC NOTICE

Public in general is hereby informed that my client Mr. Bharat Hirji Kacchi Patel is negotiating and intends to purchase the commercial gala premises lying being and situated at 221, 221/1, Village Majas, Laxmandas Hirajal Chawl, Caves Road, Near Surya Residency Hotel, Opp. Water Pump, Near Western Express Highway, Jogeshwari (East), Mumbai-400060, from Mr. Ramnagar Karanprasad Sharma. Any person having any claim or right in respect of the said commercial gala premises more particularly described in the Schedule hereunder by way of an agreement, memorandum of understanding, inheritance, share, sale, mortgage, lease, tenancy, lien, charge, trust, easement, license, gift, exchange, order/deed/judgment of any Court, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 15 days from the date of publication of this notice of his/her such claim, if any, with all supporting documents failing which the claims, if any, of such person shall be treated as waived or abandoned and not binding on my client.

**SCHEDULE**

221, 221/1, Village Majas, Laxmandas Hirajal Chawl, Caves Road, Near Surya Residency Hotel, Opp. Water Pump, Near Western Express Highway, Jogeshwari (East), Mumbai-400060, in the registration district of Mumbai city and Mumbai suburban district. Within the limits of Bombay Municipal Corporation.

Dated this 21st day of October, 2021

Adv. Vikram B. Singh,  
19, Uday Building, Opp. Yoga Centre, Prabh Colony, Santacruz (East), Mumbai-400055 Mobile No. 9869239001

### NOTICE

NOTICE is hereby given that Savio Valles alias Savio Anthony Valles, a member of the Victory Blocks Co-operative Housing Society Ltd. is intending to sell to our client his flat and the shares pertaining thereto more particularly described in the Schedule hereunder written free from all encumbrances, claims and demands whatsoever. The said flat was acquired by the said member from his mother, Annie Anthony Valles, vide Gift Deed dated 25th August 2015, registered with Joint Sub-Registrar, Andheri No. 3, Mumbai Suburban District under Serial No. BDR9/7421/2015 on 25th August 2015.

All persons having any claim or interest against or to the said flat or any part thereof or the shares pertaining thereto by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, licence, maintenance, easement or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the sale shall be effected without any reference to such claim, if any, and the same shall be considered as waived.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO**

Flat No. B/8, admeasuring 250 sq. ft. (carpet) equivalent to 23.23 sq. mts. on the 1st floor in the "B" Block in the building "Victory Blocks" in Victory Blocks Cooperative Housing Society Ltd. situate at 31-B, Hill Road, Bandra (West), Mumbai-400 050 on plot bearing C.T.S. Nos. F/1137, F/1138 and F/1139 in the Village Bandra F, Taluka Andheri in the Registration District of Mumbai Suburban along with 5 shares of Rs. 50/- each bearing Serial Nos. 131 to 135 represented by Share Certificate No. 27.

Mumbai dated this 21st day of October 2021.

Sd/-  
**FIONA NAZARETH**  
Partner  
P. Vas & Co.,  
Advocates & Solicitors,  
A/1, "Liberty", 1st Floor,  
98-B, Hill Road, Bandra,  
Mumbai-400 050  
e-mail : pvas1979@gmail.com

## IIFL SECURITIES LIMITED

CIN: L99999MH1996PLC132983  
Regd. Office - IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400064  
• Tel: (91-22) 41035000 • Fax: (91-22) 25806654 • E-mail: secretarial@iifl.com  
• Website: www.iiflsecurities.com

### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended			Half year ended		Year ended
	Sept 30, 2021 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Sept 30, 2021 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)
Total Income	31,835.56	26,805.58	21,822.17	58,641.14	39,651.11	86,762.05
Net Profit / (Loss) for the period before tax	9,654.32	8,667.57	6,931.61	18,321.89	12,471.65	28,473.40
Net Profit / (Loss) for the period after tax	7,204.58	6,883.28	5,091.75	14,087.86	9,240.74	22,030.53
Total Comprehensive Income for the period	7,102.77	6,887.97	5,133.34	13,990.74	9,280.02	22,103.63
Equity Share Capital	6,063.52	6,059.09	6,392.19	6,063.52	6,392.19	6,058.71
Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet						90,715.10
Earnings Per Share (of Rs.2/- each)						
- Basic (in ₹) *	2.34	2.20	1.59	4.57	2.89	6.97
- Diluted (in ₹) *	2.30	2.18	1.59	4.50	2.88	6.91

- \*Quarter and half year ended numbers are not annualised
- Notes:**
- The above consolidated unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2021, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 21, 2021. 2. These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reporting ("Ind AS 34") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India with the requirements of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. 3. The key data relating to standalone results of IIFL Securities Limited is as under:

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended			Half year ended		Year ended
	Sept 30, 2021 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Sept 30, 2021 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)
Total Income	25,768.94	23,449.32	19,682.07	49,218.26	35,433.20	76,007.85
Profit Before Tax	7,125.48	6,736.18	7,082.82	13,861.66	12,215.41	22,232.96
Profit After Tax	5,263.67	5,293.36	5,703.16	10,557.03	9,604.92	17,284.37
Total Comprehensive Income for the period	5,166.07	5,296.95	5,736.74	10,463.02	9,640.33	17,348.89

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. [www.iiflsecurities.com](http://www.iiflsecurities.com).

By order of the Board  
For **IIFL Securities Limited**

R. Venkataraman  
Managing Director  
DIN: 00011919

Place : Mumbai  
Date : October 21, 2021

## BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

### Solid Waste Management Department APPEAL

By directions of Hon'ble Supreme Court, the Construction and Demolition Waste (C&D Waste) and debris generated from developmental activities in Mumbai are to be scientifically disposed of by the developers. Maharashtra Chamber of Housing Industry (MCHI) the apex body of the Housing Construction Industry has approached MCGM for identifying and approving new sites for accommodating the C&D Waste/Debris generated within Mumbai.

MCGM therefore request the land owner/POA/Authorized Representative to come forward to allow low lying plots and similar lands to private developers. Contractors and other agencies to unload/fill their plots with construction & demolition waste. The approval as C&D site will be given on compliance of following.

- The applicant should apply with clear title certificate & Property card / 7 x 12 extract.
- Local authority/statutory permission as applicable for filling & levelling to be obtained by the applicant.
- Contour map (to assess tilting capacity) of plot.
- No financial remuneration will be given by MCGM.
- The format of application to be filled.
- The transporter/approved site owner shall be required to comply with Construction and Demolition Waste Rules, 2016 as promulgated by Government of India.
- Other detailed conditions as displayed on MCGM website portal.mcgmgov.in.

Interested parties may apply to.

Name and Address	e-mail id
O/o Deputy Chief Engineer (Solid Waste Management) Operation 6th Floor, MCGM Garage Building, Behind BEST Depot, Pant Nagar, Ghatkopar (E), Mumbai-400 075	dych010p.swm@mcgm.gov.in ee0125.swm@mcgm.gov.in

The approved unloading site will be displayed on MCGM Auto-DCR Portal so as to enable developers/contractor can avail the said unloading site for filling of C&D Waste.



## जाहीर सूचना

ज्योती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अ‍ॅक्ट, १९६० च्या तरतुदी अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी, धारक नोंदणीकृत क्र. बीओएम/एचएसबी/२९८५ सन १९६९ (सोसायटी) ही खाखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या श्वावर मिळकत (सदर मिळकत) चे परिपूर्ण मालक आहेत.

नोंदणीकृत पुनर्विकास करारा द्वारे आणि अंतर्गत सोसायटीने आमचे अशील मे. नमो रिस्ट्रीटी चेंबरस एचएलपी च्या नावामध्ये सदर मिळकतीच्या संदर्भांमध्ये पुनर्विकास हक्क मंजुर केले आहेत.

आमच्या अशीलांच्या सूचने अंतर्गत, आम्ही सदर मिळकतीसाठी सोसायटीचे नामाधिकार तपासत आहोत.

सर्व व्यक्तींना खालील लिखित परिशिष्टात वर्णन सदर मिळकतीच्या विरुद्ध वारसा, शेअर्स, विक्री, गहाण, प्रभार, विश्वस्त, कर्ज, अदलावदल, भेट, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, विकास, कब्जा, अग्रक्रयाधिकार, सांविधानिक जमी किंवा भार किंवा कोणतीही इतर व्यवस्था किंवा कोणताही इतर करार किंवा कोणत्याही प्रकारे किंवा कोणतेही निकाली काढणे किंवा कोणताही हुकूम, आदेश किंवा निवाडा अन्वये किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे दावा किंवा अधिकार काही असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात नोटाईझ त्यापुढ्चथं कागदपत्रांसह आमचा पत्ता २रा मजला, राजबहादूर मॅगन, २८, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००२३ येथे किंवा आमचा ईमेल आयडी legal@pmmamcdo.com येथे सदर सूचना प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास आमचे अशील अशा व्यक्तींच्या कोणतेही दावे आणि/किंवा आक्षेप काही असल्यास ते त्यांगित आणि परित्यागित करण्याचे येतील आणि आम्ही खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे वर्णन सदर मिळकतीशी सोसायटीचे नामाधिकाराचे पणनयोग्य म्हणून नामाधिकार प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करतील.

### वरील उल्लेखित सदर मिळकतीचे परिशिष्ट

मालाड (पूर्व), मुंबई उपनगर जिल्हाच्या सी.टी.एस. क्र. ५५६, ५५६/१ ते १२, भोजमापित १५६३.७० चौ.मी.मीटर्स धारक जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह किशनलाल निवेति या रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७ येथे स्थित तळ अधिक तीन वरील मजले समाविष्टित प्रत्येकी ए, बी आणि सी विंगस समाविष्टित त्यावरील भानु ज्योती अशी ज्ञात विल्डिंडा.

### प्रविण मेहता आणि मिठी अंण्ड कं, करीता

कल्पेश मेहता, भागीदार

ठिकाण: मुंबई दिनांक: २२.१०.२०२१

## शुभव शक्ति। मुंबई, शुक्रवार, २२ ऑक्टोबर २०२१

### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन मिळकतीच्या (सदर मिळकत) संदर्भात गोकुळ अपार्टमेंट्स को ऑपरेटिव्ह्‌व्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, यांचे नामाधिकार तपासत आहोत, जे सदर मिळकतीचे मालक असून ०५.७७.२०२१ रोजीच्या विकास करारान्वये त्यामधील नमूद बार्बाईमधील आमचे अशील मे. निवांहास इन्फ्राहोमस एलएलपी यांना विकासहक्क मंजूर केले आहे.

सर्व व्यक्ती यांना सदर परिस्थिच्या संदर्भात विक्री, अदलावदल, भेट, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, कुळवहिवट, विश्वस्त, निर्वाह, वारसा, ताबा, परवाना किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही दावे असल्यास त्यांनी कृपया ते लिखित स्वरूपात दस्तावेजांनी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्याल ७७१, फ्लाय एज ७६५, एस.व्ही. रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे सदरहू प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवावेत, कसूर केल्यास, अशा व्यक्तींचे दावे त्यांगित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील.

### वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट

(सदर मिळकतीचे वर्णन)

मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हाद्वारील गाव विलेपार्ले (पश्चिम), तालुका विलेपार्ले, मुंबई उपनगर जिल्हाचा दादाभाई क्रांस रोड क्र.२, गाव विलेपार्ले (पश्चिम), मुंबई – ४०००५६ येथील स्थित, वसलेच्या आणि असलेच्या (१) ५ फ्लॅट्स असलेली तळ अधिक एक वरील मजली हरि निवास आणि २) नव स्ट्रीट पार्किंग आणि १२ फ्लॅट्स असलेली तळ अधिक २ वरील मजली गोकुळ अपार्टमेंट अशा ज्ञात त्यावर उभी इमारतीसह मिळकत नोंदणी कार्डनुसार क्षेत्र भोजमापित ११३६.९० चौ. मीटर्स आणि सहाय्यक अभियंता, टाऊन प्लानिंग द्वारे जारी (रिजिस्ट्रीव्शुशन अ‍ॅक्टव्हॅल्युएशन स्टेटमेंट नुसार) भोजमापित अंदाजे १३६५ चौ. यादर्स म्हणजेच ११४१ चौ.मीटर्स विलेपार्ले टाऊन प्लानिंग स्कीम क्र. चा अंतिम प्लॉट क्र.२१ धारक जमिन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग.

पूर्वेस किंवा त्या दिशेने : सीटीएस क्र.८८६ व ८८७ द्वारे ; पश्चिमेस किंवा त्या दिशेने : ९.१५ मीटर रस्ता द्वारे ; उत्तरेस किंवा त्या दिशेने : सीटीएस क्र.८८८ व ८८९ द्वारे ; दक्षिणेस किंवा त्या दिशेने : सीटीएस क्र.८८१ द्वारे ;

सही/-

एसडीअसोसिएट्स, भागीदार वकील आणि सॉलिसिटर्स.

ठिकाण: मुंबई दिनांक: २२/१०/२०२१

<b>Chola</b> <i>Bank &amp; Bazaar Life</i>	<b>चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड</b>
<b>काॅर्पोरेट कार्यालय:</b> १ला मजला 'डे हाऊस', क्र. २, एन.एस.सी. बोरस रोड, चेहेई-६०००११	
<b>शाखा कार्यालय:</b> ४०४, सुविट, ४ था मजला, एसव्हीपी रोड, चामुंडा सक्लर्स, चौविथली पश्चिम, मुंबई ४०००९२.	
<b>शाखा कार्यालय:</b> सुविट क्र. २०३, लोटस आयटी पार्क, रोड क्र. १६, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र	
<b>शाखा कार्यालय:</b> मजला क्र. ३, ४ आणि ५, कार्नाट रस्त इमारत, लिज्जत पापड बंगला, प्रभार रोड, एंडबेन, पुणे ४११०७४	

**सिन्धुपेटायव्हाइझ अ‍ॅण्ड रिक्तन्ट्रुक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेट्स् अ‍ॅण्ड एफोर्समेंट ऑफ सिन्धुव्हीटी इन्टरेस्ट अ‍ॅक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना**

तुम्ही खालील नमुद कर्जदारा/गहाणवटदारा यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीने सिन्धुव्हायडेशन अ‍ॅण्ड रिक्तन्ट्रुक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेट्स् अ‍ॅण्ड एफोर्समेंट ऑफ सिन्धुव्हीटी इन्टरेस्ट अ‍ॅक्ट, २००२ अंतर्गत तुमच्या विशेषता कार्याही सुरू केली आहे आणि की, कर्जदारांच्या थकबाकीकरिता रिजिस्टर्ड पोस्ट एस्किंग द्वारे तुम्हाला पाठविलेली अ‍ॅक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना न घेताताना परत आलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला सदर परिशिष्टीच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचना घेण्यासाठी आणि सरतः कर्ज खात्यासमोर नमुद केलेल्या थकबाकी कर्जासह उपांतित व्याज चुकते करण्यासाठी याद्वारे बोलाविल्यात येत आहे, कसूर केल्यास कंपनी व्याज खर्चासह तिची थकबाकी कळवण्यासाठी खातिली नमुद तपाणवार अंमलबजावणी करून अ‍ॅक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) अंतर्गत तिचे अधिकार वापरून तुमच्या विरोधात कारवाई करेल. हे नमुद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला पाठविलेली सदर सूचना ही कंपनीला उपलब्ध कोणत्याही अन्य उपायाना बाधा येत न देता आहे.

कर्जदार आणि सर-कर्जदारांचे नाव आणि पत्ता	कर्ज रक्कम	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी रक्कम	मिळकत/ तारार भत्तेचे वर्णन
<b>कर्ज खाते क्र. एक्स०एचईआरओबी००००२५५२०८४ आणि एचई०२आरओबी००००००१७४६</b> १. <b>आशिष नारायण ढोलें, २. कमलेश नारायण ढोलें</b> दोघेही येथे राहणारे बी. क्र. ५४, प्योली क्र. ००२, रिक्लर बुड पार्क, बिडकली कल्याण सिड रोड, कल्याण - ४२१२०४. ३. मे. श्री. नारायण पेपर प्रॉडक्टस् जेच इस्टेट सुविट क्र.३१२, ३ रा मजला, प्लॉट क्र. टीएस-६, ६ए आणि ६बी फेज १, एमआयडीसी, कल्याण - ४२१२०१ ४. <b>संजना वासुदेव राव जनवंशु</b> बी. क्र. ५४, प्योली क्र. ००२, रिक्लर बुड पार्क, बॉर्डेरकाली कल्याण सिड रोड, कल्याण - ४२१२०४.	रु. २६,९९,०००/-	२३.०९.२०२१ आणि रु. ३४,९०,६०१.८८	गाव सारगली, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे जमीन धारक स. क्र. २,५,९,१३ ते १५, १८,२२ ते २४, २६,२९ ते ३४, ३६ ते ४२, ५३ आणि स. क्र. ५,२९,११,१२,१६,१९,२८,४३ (सीसी आणि ओसी नुसार)(सर्व भाग) वर बांधलेले कल्याण-सिड रोड, बिडकली येथे स्थित रिक्लर बुड पार्क, इमारत क्र. ५१५,६२,५३/६ सीएचएएएल नावे ज्ञात सोसायटी आणि रिक्लर बुड पार्क ज्ञात इमारत क्र. ५४ मध्ये तळमळत्यावर प्लॉट क्र. ००२, मोज. ७७० चौ.फू. चे सर्व ते अधिकार, नामाधिकार आणि हिस्सेसंबंध
<b>कर्ज खाते क्र. एक्स०एचईटीएनई००००३०६६५६० आणि एचई०२टीएनई००००००१५११</b> १. <b>महेंद्र राजवीर शर्मा, २. सुधमा महेंद्र शर्मा</b> दोघेही येथे राहणारे, प्लॉट क्र. २००१, ए विंग, अमांडा सोचएएएल, हिरानंदानी मेडोज ठाणे, पश्चिम, ठाणे - ४००६१० ३. <b>महेंद्र राजवीर शर्मा</b> - ४००६०७, सॉलिटेअर टॉवर, जी बी रोड, मनपाडा, ठाणे, पश्चिम, ठाणे - ४००६०७.	रु. ३२,००,०००/-	२३.०९.२०२१ आणि रु. ४०,१२,२०३.८१	गाव कावेसर, ता आणि जि. ठाणे येथे जमीन धारक स. क्र. ११४१/१,२,६, ११५/१, जी.बी. रोड वर विन्का एचएएएएल नावे ज्ञात सोसायटी आणि कामासित पार्क मध्ये इमारत क्र. १, विन्का १ मध्ये तळमळत्यावर माप क्र. १३, मोज. १९.७९ चौ.मीटर्स (चटई) चे सर्व ते भाग आणि विभाग.
<b>कर्ज खाते क्र. एक्सएक्स०एचईटीएनई००००३०६६०१४ आणि एचई०२टीएनई००००००२६१४</b> १. <b>शंकरलाल एन. जैन, २. विनिता एन. जैन</b> दोघेही येथे राहणारे, प्लॉट क्र. ४, गुलशन सीएचएएएल, प्लॉट क्र. १०३३/ए, जी पी सिंगर रोड, मुठुंड प., मुंबई - ४०००८०. ३. <b>सद्दतुफ लार्डस्</b> दुकान क्र. २, ३ साई गणेश सोसायटी, भंडार अली, ठाणे पश्चिम, ठाणे - ४०००२२.	रु. ३१,८०,०००/-	२३.०९.२०२१ आणि रु. ४०,९२,२८७.०३	गाव हॉबिक्वली (पूर्व), ता आणि जि. ठाणे ४०१२०३ येथे मोठी जमीन स. क्र. ५३/१बी, १४४/२, ५३/५, १४४/३, १४४/४, १४४/५, १४४/६, १४४/७, १४४/८, १४४/९, १४४/१०, १४४/११, १४४/१२, १४४/१३, १४४/१४, १४४/१५, १४४/१६, १४४/१७, १४४/१८, १४४/१९, १४४/२०, १४४/२१, १४४/२२, १४४/२३, १४४/२४, १४४/२५, १४४/२६, १४४/२७, १४४/२८, १४४/२९, १४४/३०, १४४/३१, १४४/३२, १४४/३३, १४४/३४, १४४/३५, १४४/३६, १४४/३७, १४४/३८, १४४/३९, १४४/४०, १४४/४१, १४४/४२, १४४/४३, १४४/४४, १४४/४५, १४४/४६, १४४/४७, १४४/४८, १४४/४९, १४४/५०, १४४/५१, १४४/५२, १४४/५३, १४४/५४, १४४/५५, १४४/५६, १४४/५७, १४४/५८, १४४/५९, १४४/६०, १४४/६१, १४४/६२, १४४/६३, १४४/६४, १४४/६५, १४४/६६, १४४/६७, १४४/६८, १४४/६९, १४४/७०, १४४/७१, १४४/७२, १४४/७३, १४४/७४, १४४/७५, १४४/७६, १४४/७७, १४४/७८, १४४/७९, १४४/८०, १४४/८१, १४४/८२, १४४/८३, १४४/८४, १४४/८५, १४४/८६, १४४/८७, १४४/८८, १४४/८९, १४४/९०, १४४/९१, १४४/९२, १४४/९३, १४४/९४, १४४/९५, १४४/९६, १४४/९७, १४४/९८, १४४/९९, १४४/१००, १४४/१०१, १४४/१०२, १४४/१०३, १४४/१०४, १४४/१०५, १४४/१०६, १४४/१०७, १४४/१०८, १४४/१०९, १४४/११०, १४४/१११, १४४/११२, १४४/११३, १४४/११४, १४४/११५, १४४/११६, १४४/११७, १४४/११८, १४४/११९, १४४/१२०, १४४/१२१, १४४/१२२, १४४/१२३, १४४/१२४, १४४/१२५, १४४/१२६, १४४/१२७, १४४/१२८, १४४/१२९, १४४/१३०, १४४/१३१, १४४/१३२, १४४/१३३, १४४/१३४, १४४/१३५, १४४/१३६, १४४/१३७, १४४/१३८, १४४/१३९, १४४/१४०, १४४/१४१, १४४/१४२, १४४/१४३, १४४/१४४, १४४/१४५, १४४/१४६, १४४/१४७, १४४/१४८, १४४/१४९, १४४/१५०, १४४/१५१, १४४/१५२, १४४/१५३, १४४/१५४, १४४/१५५, १४४/१५६, १४४/१५७, १४४/१५८, १४४/१५९, १४४/१६०, १४४/१६१, १४४/१६२, १४४/१६३, १४४/१६४, १४४/१६५, १४४/१६६, १४४/१६७, १४४/१६८, १४४/१६९, १४४/१७०, १४४/१७१, १४४/१७२, १४४/१७३, १४४/१७४, १४४/१७५, १४४/१७६, १४४/१७७, १४४/१७८, १४४/१७९, १४४/१८०, १४४/१८१, १४४/१८२, १४४/१८३, १४४/१८४, १४४/१८५, १४४/१८६, १४४/१८७, १४४/१८८, १४४/१८९, १४४/१९०, १४४/१९१, १४४/१९२, १४४/१९३, १४४/१९४, १४४/१९५, १४४/१९६, १४४/१९७, १४४/१९८, १४४/१९९, १४४/२००, १४४/२०१, १४४/२०२, १४४/२०३, १४४/२०४, १४४/२०५, १४४/२०६, १४४/२०७, १४४/२०८, १४४/२०९, १४४/२१०, १४४/२११, १४४/२१२, १४४/२१३, १४४/२१४, १४४/२१५, १४४/२१६, १४४/२१७, १४४/२१८, १४४/२१९, १४४/२२०, १४४/२२१, १४४/२२२, १४४/२२३, १४४/२२४, १४४/२२५, १४४/२२६, १४४/२२७, १४४/२२८, १४४/२२९, १४४/२३०, १४४/२३१, १४४/२३२, १४४/२३३, १४४/२३४, १४४/२३५, १४४/२३६, १४४/२३७, १४४/२३८, १४४/२३९, १४४/२४०, १४४/२४१, १४४/२४२, १४४/२४३, १४४/२४४, १४४/२४५, १४४/२४६, १४४/२४७, १४४/२४८, १४४/२४९, १४४/२५०, १४४/२५१, १४४/२५२, १४४/२५३, १४४/२५४, १४४/२५५, १४४/२५६, १४४/२५७, १४४/२५८, १४४/२५९, १४४/२६०, १४४/२६१, १४४/२६२, १४४/२६३, १४४/२६४, १४४/२६५, १४४/२६६, १४४/२६७, १४४/२६८, १४४/२६९, १४४/२७०, १४४/२७१, १४४/२७२, १४४/२७३, १४४/२७४, १४४/२७५, १४४/२७६, १४४/२७७, १४४/२७८, १४४/२७९, १४४/२८०, १४४/२८१, १४४/२८२, १४४/२८३, १४४/२८४, १४४/२८५, १४४/२८६, १४४/२८७, १४४/२८८, १४४/२८९, १४४/२९०, १४४/२९१, १४४/२९२, १४४/२९३, १४४/२९४, १४४/२९५, १४४/२९६, १४४/२९७, १४४/२९८, १४४/२९९, १४४/३००, १४४/३०१, १४४/३०२, १४४/३०३, १४४/३०४, १४४/३०५, १४४/३०६, १४४/३०७, १४४/३०८, १४४/३०९, १४४/३१०, १४४/३११, १४४/३१२, १४४/३१३, १४४/३१४, १४४/३१५, १४४/३१६, १४४/३१७, १४४/३१८, १४४/३१९, १४४/३२०, १४४/३२१, १४४/३२२, १४४/३२३, १४४/३२४, १४४/३२५, १४४/३२६, १४४/३२७, १४४/३२८, १४४/३२९, १४४/३३०, १४४/३३१, १४४/३३२, १४४/३३३, १४४/३३४, १४४/३३५, १४४/३३६, १४४/३३७, १४४/३३८, १४४/३३९, १४४/३४०, १४४/३४१, १४४/३४२, १४४/३४३, १४४/३४४, १४४/३४५, १४४/३४६, १४४/३४७, १४४/३४८, १४४/३४९, १४४/३५०, १४४/३५१, १४४/३५२, १४४/३५३, १४४/३५४, १४४/३५५, १४४/३५६, १४४/३५७, १४४/३५८, १४४/३५९, १४४/३६०, १४४/३६१, १४४/३६२, १४४/३६३, १४४/३६४, १४४/३६५, १४४/३६६, १४४/३६७, १४४/३६८, १४४/३६९, १४४/३७०, १४४/३७१, १४४/३७२, १४४/३७३, १४४/३७४, १४४/३७५, १४४/३७६, १४४/३७७, १४४/३७८, १४४/३७९, १४४/३८०, १४४/३८१, १४४/३८२, १४४/३८३, १४४/३८४, १४४/३८५, १४४/३८६, १४४/३८७, १४४/३८८, १४४/३८९, १४४/३९०, १४४/३९१, १४४/३९२, १४४/३९३, १४४/३९४, १४४/३९५, १४४/३९६, १४४/३९७, १४४/३९८, १४४/३९९, १४४/४००, १४४/४०१, १४४/४०२, १४४/४०३, १४४/४०४, १४४/४०५, १४४/४०६, १४४/४०७, १४४/४०८, १४४/४०९, १४४/४१०, १४४/४११, १४४/४१२, १४४/४१३, १४४/४१४, १४४/४१५, १४४/४१६, १४४/४१७, १४४/४१८, १४४/४१९, १४४/४२०, १४४/४२१, १४४/४२२, १४४/४२३, १४४/४२४, १४४/४२५, १४४/४२६, १४४/४२७, १४४/४२८, १४४/४२९, १४४/४३०, १४४/४३१, १४४/४३२, १४४/४३३, १४४/४३४, १४४/४३५, १४४/४३६, १४४/४३७, १४४/४३८, १४४/४३९, १४४/४४०, १४४/४४१, १४४/४४२, १४४/४४३, १४४/४४४, १४४/४४५, १४४/४४६, १४४/४४७, १४४/४४८, १४४/४४९, १